

नवी दिल्ली येथे दि.१४ ते १७ फेब्रुवारी,
२०२५ दरम्यान आयोजित BHARAT TEX,
२०२५ या कार्यक्रमांमध्ये राज्य शासनाने
सहभागी होणेबाबत..

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्र. धोरण-२०२४/प्र.क्र.१२५/टेक्स-५,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय (विस्तार), मुंबई ४०० ०३२
दिनांक :- ०९ जानेवारी, २०२५

वाचा :-

१. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. धोरण २०२३/प्र.क्र.८१/
टेक्स-५, दि.०२.०६.२०२३.
२. शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. धोरण-२०२३/प्र.क्र.१०६/
टेक्स-५, दि.०३ नोव्हेंबर, २०२३.
३. सचिव, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांचे दि.०१.१०.२०२४ रोजीचे पत्र.

प्रस्तावना :-

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या पाठिंब्याने भारतीय वस्त्रोद्योग निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या संघटनेने दि.१४ ते १७ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान BHARAT TEX, २०२५ चे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमात राज्य शासनाने नॉलेज पार्टनर स्टेट (Knowledge Partner State) म्हणून सहभागी होण्यासाठी मा.मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता प्रदान केली आहे. या मान्यतेनुसार नवी दिल्ली येथे दि.१४ ते १७ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान आयोजित BHARAT TEX, २०२५ या कार्यक्रमांमध्ये राज्य शासन नॉलेज पार्टनर स्टेट म्हणून राज्य शासनाने सहभागी होण्यासंदर्भात प्रशासकीय आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या पाठिंब्याने भारतीय वस्त्रोद्योग निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या संघटनेने नवी दिल्ली येथे दि.१४ ते १७ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान आयोजित BHARAT TEX, २०२५ या कार्यक्रमांमध्ये राज्य शासनाने नॉलेज पार्टनर स्टेट (Knowledge Partner State) म्हणून सहभागी होण्यास तसेच या कार्यक्रमासाठीची फीस रु.१.२५ कोटी (रु.१.०० कोटी

फीस + १०० चौ.मी. जागेसाठी रु.२५.०० लाख असे एकूण रु.१.२५ कोटी) तसेच आवश्यक GST आणि पॅव्हेलियन व स्टॉल उभारणीकरिता लागणारा अंदाजित रु.७५.०० लाख असे एकूण अंदाजित रु.२.०० कोटी इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर खर्चात नमूद रु.७५.०० लाख हा खर्च अंदाजित असून त्यामध्ये वाढ झाल्यास त्याप्रमाणे वस्त्रोद्योग विभागाकडून खर्च अदा करण्यात येईल.

२. BHARAT TEX, २०२५ या कार्यक्रमासाठी होणारा खर्च खालील नमुद केलेल्या लेखाशिर्षामधून भागविण्यात येईल.

"भागणी क्रमांक व्ही-२,

२८५१, ग्रामोद्योग व लघुउद्योग,

(००) (११०), संमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था,

(०३) (०५) वस्त्रोद्योग विभागाचा प्रशासकीय खर्च, वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ च्या

अंमलबजावणीच्या संबंधित खर्च, प्रचार प्रसिध्दी, प्रकल्प व्यवस्थापन एजन्सी संबंधित खर्च व

इतर आनुषंगीक खर्चासाठीची योजना (२८५१ ७४६३) ३३ अर्थसहाय्य"

३. BHARAT TEX, २०२५ या कार्यक्रमासाठी आवश्यक अंदाजित रु.२.०० कोटी तसेच आवश्यक GST इतकी रक्कम वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून घेऊन खर्च करण्यात येईल आणि नियोजन व वित्त विभागाने उपरोक्त नमूद लेखाशिर्षाखाली निधी उपलब्ध करून दिल्यानंतर सदर रक्कमेची प्रतिपूर्ती महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळास करण्यात येईल.

४. पॅव्हेलियन व स्टॉल उभारणीसाठीची आवश्यक यंत्रणा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे उपलब्ध असल्याने सदर पॅव्हेलियन व स्टॉल उभारण्याची कार्यवाही उद्योग विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करावी.

५. सदर शासन निर्णय उद्योग विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२५०१०९११००१२४४०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(श्रीकृष्ण पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
५. सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
६. सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
८. आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर.
९. संचालक (रेशीम), रेशीम संचालनालय, नागपूर.
१०. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, मुंबई.
११. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर.
१२. महालेखापाल, (लेखापरिक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२, नागपूर.
१३. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई.
१४. नियोजन विभाग (कार्यासन-१४३१), मंत्रालय, मुंबई.
१५. वित्त विभाग (व्यय-२/अर्थ-१३), मंत्रालय, मुंबई.
१६. अवर सचिव (१७-स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
१७. कार्यासन अधिकारी (रोखशाखा) (३ प्रती), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
१८. वस्त्रोद्योग विभागातील सर्व कार्यासने.